

नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना
बदलीने पदस्थापना देणेबाबत
(नियतकालीक) (अमरावती विभाग).

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन आदेश क्र.बदली-२०२४/प्र.क्र.१६२/ई-९
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक:- ३१ जुलै, २०२४

संदर्भ :- महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकिय कर्तव्य पार
पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.

शासन आदेश :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकिय कर्तव्य पार पाडतांना
होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार, नायब
तहसिलदार संवर्गातील खाली नमूद केलेल्या अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नावासमोर
स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व
प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र.	नायब तहसिलदाराचे नाव	सद्य कार्यरत पदनाम	बदलीने दिलेली पदस्थापना
१	२	३	४
१	श्री. आर. एस. मोट्टेमवार	नायब तहसिलदार (महसूल) तहसिल कार्यालय केळापूर, जि.यवतमाळ	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय केळापूर, जि.यवतमाळ (श्रीम. वासनीक यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)
२	श्री.मनोज सोनारकर	नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी कार्यालय दर्यापूर, जि. अमरावती	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय चांदूर रेल्वे, जि.अमरावती या रिक्त पदावर
३	श्री.सचिन साळुंके	नायब तहसीलदार (महसूल), तहसील कार्यालय चिखलदरा, जि. अमरावती	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय मोर्शी, जि.अमरावती या रिक्त पदावर
४	श्री. एस. एम. होटे	नायब तहसिलदार (संगायो) तहसिल कार्यालय घाटंजी, जि.यवतमाळ	सद्य पदावर १ वर्ष मुदतवाढ
५	श्री.जी.ई राजगडे	नायब तहसीलदार (संगायो), तहसील कार्यालय चिखलदरा, जि. अमरावती	सद्य पदावर १ वर्ष मुदतवाढ

६	श्री.हरी ज्ञानदेव विर	निवासी नायब तहसिलदार तहसिल कार्यालय चिखली, जि.बुलढाणा	सद्य पदावर १ वर्ष मुदतवाढ
७	श्री. व्हि. जी. इंगोले	नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय पूसद, जि. यवतमाळ	सद्य पदावर १ वर्ष मुदतवाढ
८	श्रीम. सुनंदा गजानन राऊत	नायब तहसिलदार (संगांयो), तहसिल कार्यालय यवतमाळ, जि. यवतमाळ	नायब तहसिलदार (संगांयो), तहसिल कार्यालय बाभुळगाव, जि. यवतमाळ या रिक्त पदावर
९	श्री. राजेश केशवराव चिंचोरे	नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय यवतमाळ, जि. यवतमाळ	नायब तहसिलदार (संगांयो), तहसिल कार्यालय कळंब, जि. यवतमाळ (श्री. थुल यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)
१०	श्री. जि. एन. कदम	निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय पूसद, जि.यवतमाळ	सद्य पदावर १ वर्ष मुदतवाढ
११	श्रीमती रुपाली रमेश बेहरे	सहायक करमणुक शुल्क अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, जि. यवतमाळ	नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय यवतमाळ, जि. यवतमाळ (श्री. चिंचोरे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)
१२	श्री. आर. बी. कापशीकर	नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय वणी, जि.यवतमाळ	नायब तहसिलदार (संगांयो), तहसिल कार्यालय महागाव, जि यवतमाळ (श्रीम. ठोके यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या)
१३	श्रीमती मार्या सिध्दार्थप्रेम ठोके	नायब तहसिलदार (संगांयो), तहसिल कार्यालय महागाव, जि.यवतमाळ	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद, जि. यवतमाळ या रिक्त पदावर
१४	श्री.व्ही.एस.चव्हाण	नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय संग्रामपुर, जि.बुलढाणा	नायब तहसिलदार (संगांयो), तहसिल कार्यालय मलकापूर, जि.बुलढाणा या पदावर
१५	श्री. विजय जनार्दन खेडकर	निवासी नायब तहसीलदार, तहसिल कार्यालय पातुर, जि. अकोला	नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय शेगाव, जि.बुलढाणा या रिक्त पदावर
१६	श्री. राजेश हरीदास गुरव	नायब तहसीलदा (संगांयो) तहसिल कार्यालय तेल्हारा, जि. अकोला	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय दर्यापूर, जि. अमरावती (श्री. सोनारकर यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)
१७	श्री.लक्ष्मीकांत तिवारी	नायब तहसीलदार (महसूल), तहसील कार्यालय चांदूर रेल्वे, जि. अमरावती	नायब तहसिलदार (संगांयो), तहसिल कार्यालय मोर्शी, जि. अमरावती या रिक्त पदावर

१८	श्री.एस.एस.थुल	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय कळंब, जि.यवतमाळ	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय राळेगाव, जि. यवतमाळ या रिक्त पदावर
१९	श्री. रामचंद्र बापूराव खिरेकर	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय वणी, जि.यवतमाळ	सद्य पदावर १ वर्ष मुदतवाढ
२०	श्रीमती व्हि. व्हि. वासनीक	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय केळापूर, जि. यवतमाळ	सहायक करमणुक शुल्क अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, जि. यवतमाळ (श्रीम. बेहरे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)
२१	श्री.एस. ई. अनासुने	निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय चांदूर रेल्वे, जि. अमरावती	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय अचलपूर, जि. अमरावती (श्री. सोळेंके यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर)

२. सदर आदेश तात्काळ अंमलात येतील. उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये शासन स्तरावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे व त्याबाबतचा अनुपालन अहवाल संबंधितांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांना सादर करावा.

३. या आदेशान्वये मुदतवाढ देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना सद्य पदावर दि.३१.०५.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर सदर अधिकारी बदलीस पात्र राहतील.

४. सदर आदेश हेच कार्यमुक्तीचे आदेश असून संबंधित विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी नव्याने आदेश काढण्याची आवश्यकता नाही. संबंधित अधिकारी बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत deske9-rfd@mah.gov.in या ई-मेलद्वारे/टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

५. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयत्तेर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतुदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापुर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१८६/१६/का.१४, दि.२३.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

७. संबंधित अधिकारी बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी विहित कालावधीत रुजू न झाल्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम - ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने सदर अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिकाऱ्याच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

८. उपरोक्त आदेश सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याने पदस्थापनेच्या ठिकाणी परिविक्षाधीन तहसीलदार वा अन्य अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून तात्पुरते व्यवस्थेने पदस्थापना दिलेली असल्यास अशा अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांनी अन्य रिक्त पदावर पदस्थापना द्यावी.

९. सदरहू आदेशानुसार बदलीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी व गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

१०. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२४०७३१२३१९५००२१९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने

(श्रीकांत म. मोहिते)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती .

प्रत,

१) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.

- २) मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
- ५) अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
- ६) जिल्हाधिकारी, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम.
- ७) प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) मुंबई .
- ८) जिल्हा कोषागार अधिकारी, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम.
- ९) संबंधित आहरण व वितरण अधिकारी.
- १०) सर्व संबंधित अधिकारी (विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांच्यामार्फत)
- ११) उप सचिव (ई-९) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२